

शासकीय कर्मचाऱ्याने सेवानिवृत्तीच्या  
वेळी स्थायित्व प्रमाणपत्र धारण केलेले  
असण्यासंबंधीची अट .....

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: सेनिवे १००७/६२ /सेवा-४  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक: ४ जानेवारी २००८.

वाचा :- शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: सेनिवे १००१/१३८/सेवा-४, दिनांक २ जून २००३

### निर्णय

#### प्रस्तावना :-

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: सेनिवे १००१/१३८/सेवा-४, दिनांक २ जून २००३ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम ३० मधील, "सेवानिवृत्तीच्या वेळी शासकीय कर्मचाऱ्याने शासकीय सेवेतील एखादे स्थायी पद कायमपणे धारण केलेले असले पाहिजे अथवा निलंबित धारणाधिकार किंवा स्थायीत्व प्रमाणपत्र धारण केलेले असले पहिजे." - ही तरतूद वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि या निर्णयाचा फेरविचार करून शासनाने पूढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

#### निर्णय :-

२. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: सेनिवे १००१/१३८/सेवा-४, दिनांक २ जून २००३ अन्वये घेतलेला निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे दिनांक २ जून २००३ पासून रद्द करण्यात येत आहे.

३. या निर्णयाच्या परिणामी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ नियम ३० मधील पूर्वीची तरतूद म्हणजे "सेवानिवृत्तीच्या वेळी शासकीय कर्मचाऱ्याने शासकीय सेवेतील एखादे स्थायी पद कायमपणे धारण केलेले असले पाहिजे अथवा निलंबित धारणाधिकार किंवा स्थायीत्व प्रमाणपत्र धारण केलेले असले पहिजे." पूर्ववत लागू राहील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २००८०१०८१२३११००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

उषा प्र. महाजन  
शासनाच्या उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखाय अनुज्ञेयता)-३, महाराष्ट्र, मुंबई (१२५प्रती),  
महालेखापाल (लेखा य अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१२५ प्रती),

महालेखापाल (लेखापरीक्षा)-३, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,  
सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष

संचालक, लेखा य कोषागारे, मुंबई (५ प्रती),  
 अधिदान य लेखा अधिकारी, वांडे, मुंबई (२५ प्रती),  
 संचालक, माहिती य जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई,  
 (५०० प्रती)  
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी,  
 नवी मुंबई (१० प्रती),  
 उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,  
 मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती  
 (प्रत्येकी १०प्रती),  
 वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक  
 (प्रत्येकी १५ प्रती),  
 नियासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),  
 ग्रन्थपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रन्थालय, सहावा मजला,  
 विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.  
 राज्यपालांचे सचिव,  
 मुख्य मंत्रांचे सचिव,  
 उप मुख्य मंत्रांचे सचिव,  
 सर्व मंत्री य राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,  
 \*प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
 \*प्रबंधक, लोक आयुक्त य उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,  
 मुंबई,  
 \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.इ य ४,  
 मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.  
 अधिदान य लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासभोर, मुंबई,  
 मंत्रालयातील सर्व विभाग,  
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा य वित्त अधिकारी  
 (प्रत्येकी २५ प्रती),  
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),  
 तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),  
 संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),  
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
 शिक्षण निरीक्षक, घृनुंबंध, दक्षिण/उत्तर/पश्चिम,  
 सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ  
 (प्रत्येकी ५ प्रती),  
 सर्व महानगरपालिका य नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य  
 (प्रत्येकी ५ प्रती),  
 सर्व जिल्हायांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण)  
 (प्रत्येकी ५ प्रती),  
 कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा  
 अहमदनगर (१० प्रती),  
 कुल सचिव, मराठावाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),  
 कुल सचिव, पंजाबराय कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),  
 कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी  
 (१० प्रती),  
 ग्रामविकास य जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),  
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),  
 उच्च य तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई  
 (२५ प्रती),  
 कृषि य पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास य मत्त्य व्यवसाय  
 विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),  
 वित्त विभागातील सर्व कार्यासने,  
 नियड नस्ती, कार्यासन सेधा-४.

---

\*पत्रांदारे.